

संस्कृत ग्रंथांचे सखोल अवलोकन व्हावे : विश्राम जामदार


- भारतवर्षीय संस्कृत संमेलनाचे थाटात उद्घाटन
- विद्यापीठाच्या डीजी ब्लॉगचे लोकार्पण

तभा वृत्तसेवा
नागपूर, २१ जानेवारी



संमेलनाला संबोधित करताना विश्राम जामदार. व्यासपीठावर डॉ. उमा वैद्य, अनुपकुमार, नंदा पुरी आणि अन्य

संस्कृत भाषा अतिप्राचीन असून, तिच्यात प्रगल्भ ज्ञान दडलेले आहे. या भाषेतील काही ग्रंथसंपदा परकीयांच्या आक्रमणांना बळी पडली. पण, शिल्लक ग्रंथांमध्येही ज्ञानाचे विशाल भांडार समावलेले आहे. आज या ज्ञानाचा विस्तार आणि प्रसार होणे आवश्यक आहे. यासाठी संस्कृत ग्रंथांचे सखोल अवलोकन व्हावे, अशी गरज व्हीएनआयटीचे अध्यक्ष विश्राम जामदार यांनी व्यक्त केली. वसंतराव देशपांडे सभागृहात कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे आयोजित भारतवर्षीय संस्कृत संमेलनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. शनिवार, २१ ला झालेल्या या



प्रा. भगीरथ त्रिपाठी सन्मानित

कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाद्वारे दरवर्षी पं. रामनारायण वैद्य यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थानिक प्रशासनाच्या सहकायनि 'महाकवी कालिदास संस्कृतव्रती राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान केला जातो. यावर्षी हा पुरस्कार वाराणसीच्या संपूर्णानंद संस्कृत विद्यालयाचे प्राध्यापक आणि पूर्व संचालक भगीरथ प्रसाद त्रिपाठी यांना प्रदान करण्यात आला. आजारपणामुळे त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचा मुलगा आशापती शास्त्री यांनी हा पुरस्कार विश्राम जामदार यांच्या हस्ते स्वीकारला. डॉ. भगीरथ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्कृत, भाषा, साहित्य, व्याकरण आदी विषयांचे विद्वान आहेत. त्यांचे संस्कृत, हिंदी, इंग्रजी या भाषांमध्ये ५५ पेक्षा अधिक ग्रंथ प्रकाशित आहेत. तसेच २०० हून अधिक हस्तलिखितांचे संपादन व प्रकाशन झालेले आहे.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त अनुपकुमार व बैद्यनाथचे सुरेश शर्मा यांची प्रमुख

उपस्थिती होती. पुढे बोलताना जामदार म्हणाले, संस्कृत भाषेच्या एका शब्दातून अनेक अर्थांचा उलगडा होतो. दोन शब्द एकत्र आल्यानंतर

त्याचा योग्य उपयोग केल्यास योगचिकित्सा होते. संस्कृतमंत्रांमध्ये सुद्धा मोठी किमया आहे. सर्वव्यापी व अगाध असे ज्ञान संस्कृतमध्ये आहे. आजच्या युगातील काही

तंत्रज्ञानाचा उल्लेख संस्कृत ग्रंथांमध्ये आढळतो. पण, त्याला प्रत्यक्ष रूप प्राप्त करून देण्यासाठी अधिक अभ्यासाची आवश्यकता आहे. त्यासाठी संस्कृतच्या श्रीमंतीचा आपण अभिमान बाळगायला हवा, असे त्यांनी सांगितले. विज्ञानातून शिक्षण घेतना संस्कृत भाषा मागे पडल्याची खंत वाटते. मात्र, संस्कृतप्रेमी म्हणून संमेलनाला उपस्थित राहता आले, याचा आनंदही वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांचेही सांबोधन झाले. संस्कृत अनेक भाषांची (पान १७ वर) ▶

